


3.2.1 Institution ecosystem for innovations including Incubation centre and other initiatives for creation and transfer of knowledge

Resolution of Management for use of Facilities



Ref. No. _____

**KHANDESH COLLEGE
EDUCATION SOCIETY, JALGAON**

EMAIL : kcesociety@kces.in
WEB : www.kces.in


M. J. COLLEGE CAMPUS, JALGAON - 425 002
TELE/FAX : 0257 - 2239800

Date : _____

**व्यवस्थापन मंडळाच्या दि.25.05.2019 रोजी झालेल्या
सभेतील ठराव क्र.03 ची खरी नक्कल**

विषय क्र.3: संस्थेच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या शाखेस संस्थेच्या व मू. जे. महाविद्यालयातील विविध विभागांच्या सेवा उपलब्ध करून देणेबाबत.

ठराव : संस्थेचे पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अन्ड रिसर्च या महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयास संस्थेच्या योगा विभाग, एकलव्य क्रिडा संकूल, फाईन आर्ट्स, ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा केंद्र या विभागातील शैक्षणिक आणि भौतिक साधन सामुग्री आणि न्यू कॉन्फरन्स हॉल, ओल्ड कॉन्फरन्स हॉल, सेन्ट्रल इन्स्ट्रुमेंटेशन लॅबरोटरी, मुलांचे व मुलींचे वस्तीगृह, हेल्थ सेंटर, पार्कींग झोन या सेवा पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या शाखेस दैनंदिन अध्ययन-अध्यापनासाठी उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले.



**Administrative Officer
Khandesh College Education Society
Jalgaon**

सूचक :- श्री. डी.टी.पाटील
अनुमोदक :- श्री. सुधीर जी. बेंडाळे
ठराव सर्वानुमते मंजूर.

3.2.1 Institution ecosystem for innovations including Incubation centre and other initiatives for creation and transfer of knowledge

Animal tissue culture Laboratory



3.2.1 Institution ecosystem for innovations including Incubation centre and other initiatives for creation and transfer of knowledge

Animal House



3.2.1 Institution ecosystem for innovations including Incubation centre and other initiatives for creation and transfer of knowledge

Central Instrumentation Laboratory



Anaerobic Work station



3.2.1 Institution ecosystem for innovations including Incubation centre and other initiatives for creation and transfer of knowledge

Atomic Absorption spectrometer and Gas chromatography




HPLC



UV spectrophotometer

3.2.1 Institution ecosystem for innovations including Incubation centre and other initiatives for creation and transfer of knowledge

NPTEL- Swayam local chapter



3.2.1 Institution ecosystem for innovations including Incubation centre and other initiatives for creation and transfer of knowledge

Students enrolled for NPTEL

WAYAM-NPTEL Local Chapter

S.no	Name	Email Id	Course Id	CourseName	College Roll Number	Mobile Number	City	Profession	Qualification	Degree	Department
	MANBUDHESHWAR PHALAK	manabuddheishwar@gmail.com	noc19-cy20	Introductory Organic Chemistry I	26	+91 98902 72204	JALGAON	student	bachelor3yr	science	Chemistry
	MANBUDHESHWAR PHALAK	manabuddheishwar@gmail.com	noc19-cy21	Mechanisms in Organic Chemistry	25	+91 98902 72204	JALGAON	student	bachelor3yr	science	Chemistry
	MANBUDHESHWAR PHALAK	manabuddheishwar@gmail.com	noc19-cy23	Principles Of Organic Synthesis	26	+91 98902 72204	JALGAON	student	bachelor3yr	science	Chemistry
	MANBUDHESHWAR PHALAK	manabuddheishwar@gmail.com	noc19-cy24	Reagents In Organic Synthesis	25	+91 98902 72204	JALGAON	student	bachelor3yr	science	Chemistry
	MANBUDHESHWAR PHALAK	manabuddheishwar@gmail.com	noc19-cy25	Stereochemistry	26	+91 98902 72204	JALGAON	student	bachelor3yr	science	Chemistry
	vaishnavi kiran patil	vkpatilv5@gmail.com	noc19-cs38	Programming in C++	6	+91 74478 54031	JALGAON	student	pre_university	btech	Computer Science and Engineering
	vaishnavi kiran patil	vkpatilv5@gmail.com	noc19-cs40	Programming, Data Structures And Algorithms Using Python	6	+91 74478 54031	JALGAON	student	pre_university	btech	Computer Science and Engineering
	vaishnavi kiran patil	vkpatilv5@gmail.com	noc19-cs41	The Joy of Computing using Python	6	+91 74478 54031	JALGAON	student	pre_university	btech	Computer Science and Engineering

3.2.1 Institution ecosystem for innovations including Incubation centre and other initiatives for creation and transfer of knowledge

11/24/2019

SWAYAM-NPTEL Local Chapter

SWAYAM-NPTEL Local Chapter

S.no	Name	Email Id	Course Id	CourseName	College Roll Number	Mobile Number	City	Profession	Qualification	Degree	Department
1	Aadiya Dulesh Patil	aadiyapatil1998@gmail.com	noc19-bt22	Computer Aided Drug Design		+91 98346 80065	JALGAON	student	bachelor4yr	science	Chemistry
2	Aadiya Dulesh Patil	aadiyapatil1998@gmail.com	noc19-bt23	Drug Delivery: Principles and Engineering		+91 98346 80065	JALGAON	student	bachelor4yr	science	Chemistry
3	Aadiya Dulesh Patil	aadiyapatil1998@gmail.com	noc19-cy23	Principles of Organic Synthesis		+91 98346 80065	JALGAON	student	bachelor4yr	science	Chemistry
4	Aadiya Dulesh Patil	aadiyapatil1998@gmail.com	noc19-cy29	Spectroscopic Techniques for Pharmaceutical and Biopharmaceutical Industries		+91 98346 80065	JALGAON	student	bachelor4yr	science	Chemistry
5	Anol Balkrishna Baviskar	anolbaviskar@gmail.com	noc19-cs81	Practical Machine Learning with Tensorflow	2	+91 84830 01500	JALGAON	student	masters	science	Statistics
6	Anol Balkrishna Baviskar	anolbaviskar@gmail.com	noc19-ma33	Introduction to R Software	2	+91 84830 01500	JALGAON	student	masters	science	Statistics
7	Chetan Vilas Patil	chetapatil1234@gmail.com	noc19-bt16	Bioenergy	12	+91 72197 05316	JALGAON	student	bachelor3yr	science	Microbiology
8	Ganjan Patil	ganjanpatil54321@gmail.com	noc19-es54	Deep Learning		+91 70570 51288	JALGAON	student	pre_university	btech	Computer Science and Engineering
9	Prathamesh Ingale	ingalepn2001@gmail.com	noc19-ca39	An Introduction to Programming through C++	5	+91 93201 29612	JALGAON	student	bachelor3yr	science	Information Technology
10	MANBUDHESHWAR PHALAK	manabuddheshwar@gmail.com	noc19-cy20	Introductory Organic Chemistry I	26	+91 98902 72204	JALGAON	student	bachelor3yr	science	Chemistry
11	MANBUDHESHWAR PHALAK	manabuddheshwar@gmail.com	noc19-cy21	Mechanisms in Organic Chemistry	26	+91 98902 72204	JALGAON	student	bachelor3yr	science	Chemistry
12	MANBUDHESHWAR PHALAK	manabuddheshwar@gmail.com	noc19-cy23	Principles of Organic Synthesis	26	+91 98902 72204	JALGAON	student	bachelor3yr	science	Chemistry
13	MANBUDHESHWAR PHALAK	manabuddheshwar@gmail.com	noc19-cy24	Reagents in Organic Synthesis	26	+91 98902 72204	JALGAON	student	bachelor3yr	science	Chemistry
14	MANBUDHESHWAR PHALAK	manabuddheshwar@gmail.com	noc19-cy25	Stereochemistry	26	+91 98902 72204	JALGAON	student	bachelor3yr	science	Chemistry
15	Neha sumil patil	nsptil712@gmail.com	noc19-cs52	Introduction to Machine Learning	2.15106E+19	+91 91581 97912	JALGAON	student	bachelor3yr	btech	Computer Science and Engineering
16	Neha sumil patil	nsptil712@gmail.com	noc19-cs79	Theory of Computation	2.15106E+19	+91 91581 97912	JALGAON	student	bachelor3yr	btech	Computer Science and Engineering
17	Pankaj Gopal Patil	pp00537@gmail.com	noc19-bt16	Bioenergy	16	+91 99709 16731	JALGAON	student	bachelor3yr	science	Microbiology
18	sachin	ssmother00@gmail.com	noc19-cs68	Ethical Hacking	1567	+91 88502 95235	JALGAON	student	pre_university	science	Information Technology
19	Yamini Sutar	sutaryamini@gmail.com	noc19-cs38	Programming in C++	6	+91 83902 43380	JALGAON	student	bachelor4yr	bc	Computer Science and Engineering